

बहिःशाल शिक्षण मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा, जि.अहमदनगर आयोजित,

डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला अहवाल

बहिःशाल शिक्षण मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आमच्या महाविद्यालयात दि.०३.०२.२०२० ते ०५.०२.२०२० या कालावधीत स.१०.०० ते ११.३० या वेळेत डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सभागृहात आयोजित करण्यात आली होती.त्याचा अहवाल केंद्र कार्यवाहक या नात्याने खालील प्रमाणे सादर करीत आहे.

दि.०३.०२.२०२० रोजी स.१०.००ते ११.३० या वेळेत श्री.प्रशांत खामकर (जनता विद्यालय,काष्टी ता.श्रीगोंदा) यांनी "तरुणांनो जागे व्हा" या विषयावर व्याख्यान दिले.आपल्या व्याख्यानात त्यांनी जीवनात यशस्वी झालेल्या विविध व्यक्तींची उदाहरणे दिली. यामध्ये त्यांनी दशरथ मांझी यांच्या पत्नीचे डोंगरावरून पडून निधन झाल्यामुळे त्यांनी जिद्दिने डोंगर फोडून रस्ता तयार केला तसेच आसामच्या हिमादास या धावपटूने अतिशय हालालाखीच्या परिस्थितीतून कसे यश मिळविले याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. जीवनात यश मिळविण्यासाठी, ध्येय साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते. परंतू आजचे तरुण स्मार्टफोन व फेसबुक सारख्या सोशल माध्यमांच्या आहारी गेल्यामुळे त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आई-वडील यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी चांगला अभ्यास करून यशस्वी व्हावे.अशी विद्यार्थ्यांकडून अपेक्षा असल्याचे मत व्यक्त केले.

दि.०४.०२.२०२० रोजी डॉ.कदम एस.व्ही. (इंग्रजी विभाग प्रमुख,जामखेड महाविद्यालय) यांचे "स्वामी विवेकानंदांचे विचार" विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी व्याख्यानात विवेकानंदांच्या कार्याची व तत्वज्ञानाची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विवेकानंदांचे विचार का अभ्यासावे याबाबत मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंदांचा जननी व जन्मभूमी स्वर्गाहून श्रेष्ठ असते. हा विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. विवेकानंदांच्या विचारांचा मुख्य उद्देश जागतिक कल्याण व मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म मानणारा समाज निर्माण करणे असल्यामुळे त्यांचे विचार आज महत्वपूर्ण असल्याचे सांगितले.

दि.०५.०२.२०२० रोजी प्रा.सुर्यकांत गडकरी (इंग्रजी विभाग प्रमुख,राहुरी महाविद्यालय) यांचे "सकारात्म विचारसरणी" या विषयावर व्याख्यान झाले. जीवनात कोणतीच गोष्ट अशक्य नसते. आपला दृष्टीकोन सकारात्मक असेल तर आपण सर्व गोष्टी सहज साध्य करू करू शकतो असे प्रतिपादन केले. सकारात्मक विचारसरणीचे फायदे तसेच लोक काय म्हणतील याकडे लक्ष्य देऊ नये. स्वतःच्या मनातील प्रश्न काढून टाकून सकारात्मक विचार करून मी करूच शकतो असा विचार करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. संकटावर मात करण्यासाठी छोटेसे प्रयत्न देखील महत्वाचे असतात, असे सांगून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.

अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ. ई. टी. खांदवे आणि डॉ. एस. जी. सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा.सुरेश रसाळ व प्रा.संदीप अभंग यांनी केले. प्रा.शिवाजी नेटके, प्रा. डॉ. मुकुंद भोस आणि प्रा.प्रशांत ढाके यांनी आभार मानले. व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी प्रा. शारदा जामदार, प्रा.प्रवीण नागवडे, प्रा.मिलिंद बेडसे, प्रा.डॉ.योगेश अहिरे आणि प्रा.सखाराम पारखे यांचे सहकार्य लाभले. व्याख्यानमालेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला छायाचित्रे



डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला उदघाटन समारंभ प्रसंगी व्याख्याते मा. प्रशांत खामकर, डॉ.एस.जी. सुर्यवंशी, प्रा. एस.आर. नेटके, प्रा.डॉ.एम.एस.भोस, प्रा. एस. आर. रसाळ व प्रा. एस.बी.अभंग.



कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना केंद्र कार्यवाहक प्रा. एस.बी.अभंग, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर व विद्यार्थीवृंद.



दि. ०३.०२.२०२० रोजी मा. प्रशांत खामकर "तरुणांनो जागे व्हा" या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना.



दि. ०४.०२.२०२० रोजी डॉ. एस. व्ही. कदम यांनी "स्वामी विवेकानंदांचे विचार" या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना.



मा. प्राचार्य डॉ. एकनाथ खांदवे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना



दि. ०५.०२.२०२० रोजी "सकारात्मक विचारसरणी " या विषयावर प्रा. सुर्यकांत गडकरी मार्गदर्शन करताना



प्रा. एस. आर. रसाळ विद्यार्थी व मान्यवरांचे आभार मानताना



प्रा. डॉ. एम. एस. भोस विद्यार्थ्यांकडून मूल्यमापन पत्रिका भरून घेताना.

प्रा. एस.बी.अभंग

केंद्र कार्यवाह

डॉ.ई.टी.खांदवे

प्राचार्य